

## डिस्टोनर मशीन :

या मशीनचा उपयोग जवारी, बाजरी, नाचणी, मका, गहू, तांदूळ, डाळ साफसफाई करण्यासाठी होतो. या मशीनच्या सहाय्याने धान्याच्या आकाराचे खडेही वेगळे करता येतात. वेगवेगळ्या चालण्या वापरला धान्याची प्रतवारीही करता येते.



## धान्य सफाई प्रतवारीकरिता ग्रॅंथीटी सेपरेटर

धान्य मळणीनंतर धान्यात धुळ, काढीकचरा, खडे, माती इ. कमी अधिक प्रमाणात राहतातच त्यामुळे चांगले उत्पादन काढूनही शेतकऱ्याला योग्य बाजारभाव मिळत नाही.

ग्रॅंथीटी सेपरेटर मुख्यतः गोल आकाराचे धान्य साफ करण्यासाठी वापरले जाते. काढीकचरा खडे निश्चित धान्य सेपरेटराच्या हॉपरमध्ये टाकलाच धान्य साफ करण्याची प्रक्रिया सुरु होते. उपकरणाच्या विशिष्ट रचनेमुळे धान्य एका बाजूला आणि काढीकचरा एका बाजूला होतो त्यामुळे धान्य लोंब योत्यात भरू घरी किंवा बाजारात नेता येतात. सोयाबीन, मूळ, उडीद, तूर, बाजरी, हरभरा, वाटाणा इ. धान्यासाठी उपयुक्त आहे.

## ग्रॅंथीटी सेपरेटर वापरण्याचे फायदे :

१. वजनाने हलके अणि कुठेरी नेता येते.
२. विजेच्या खर्चात बचत होते.
३. वर्षानुवर्षे देखभालीचा खर्च येत नाही.
४. आर्थिक आणि शारिरिक श्रमात बचत होते.
५. सफाई आणि प्रतवारीमुळे बाजारभाव चांगला मिळतो.
६. दियाणे उत्पादित करण्यासाठी अतिशय उपयुक्त.
७. वापरण्यासाठी अतिशय सोपे.



• अधिक माहितीसाठी •

### ग्रामोन्नती मंडळ

## कृषि विज्ञान केंद्र

नारायणगाव, जि. पुणे.

फोन : ७०२८७४७७७७

ईमेल : gmnnkvk@gmail.com

वेबसाईट : [www.kvknarayangaon.org](http://www.kvknarayangaon.org)

• लेखन व संकलन •


## कृ. विवेदिता डावखर

गृहविज्ञान विशेषज्ञ,

कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव (पुणे)



## खरीप पिकातील काढणीपैचात तंत्रज्ञान



• निर्मिती अर्थसहाय्य •

## प्रकल्प संचालक आत्मा, पुणे

कृषि भवन, शिवाजीनगर, पुणे - ४११ ००४

फोन : ०२०-२५५३०४३१

ईमेल : pdalmapune@gmail.com

• तांत्रिक लेखन व प्रकाशन •

ग्रामोन्नती मंडळ

## कृषि विज्ञान केंद्र

नारायणगाव, जि. पुणे.

## प्रस्तावना :

धान्य पिकांची काढणी केल्यापासून उत्पादित शेतमाल ग्राहकापर्यंत पोहचेपर्यंत करण्यात येणाऱ्या विविध प्रक्रियांना काढणीपश्चातील व्यवस्थापन असे संबोधितात.

काढणीपश्चात कामांच्या परिणामकारक व्यवस्थापनामुळे धान्य पिकांचे होणारे नुकसान कमी व्हायला मदत होतेच पण त्याघरेबर उत्पादित धान्याची गुणवत्ता राखणे आणि त्याचा दर्जा प्रत्येक टप्प्यावर टिकवणे शय होते परिणामी धान्याचे मूल्य वाढते व त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. आजच्या धावपळीच्या तांत्रिक युगात माणसाकडे वेळ कमी आहे. त्यामुळे जर ग्राहकास चांगल्या गुणवत्तेचा आणि दर्जेदार माल दिल्यास तो चार जास्तीचे पैसे देण्यासाठीही तयार होतो. साधारणतः स्वच्छता/साफकाई, वाळवण, प्रतवारी, साठवण, वाहतूक, प्रक्रिया इ. कामांचा काढणी पश्चात व्यवस्थापनात समावेश होतो.

कडधान्य, तुणधान्य व तेलविषया पिकांची हवामानाच्या योग्यतेनुसार स्थानिक परिसरात एकाच कालावधीत नोठया प्रमाणावर लागवड केली जाते. पिकांशी संबंधित जनीन तयार करण्यापासून ते पिक काढणीपर्यंतची सर्वांगीच कामे त्या त्या कालावधीत सुरु असतात. यामुळे मजुरांचा खूप तुटवडा भासतो. स्थानिक गरजानुरूप यांत्रिकीकरणाने पिकांशी संबंधित कामे वेळेवर होऊ शकतात. पिकांचे वेळेवर आणि योग्य व्यवस्थापन झाल्याने पिकाची प्रत सुधारून बाजारभावही चांगले मिळू शकतात.

## महत्व व गरजः

धान्य पिकांच्या मळणी कामात काही प्रमाणात यांत्रिकीकरण झाल्याचे दिसते. मात्र, मळणीनंतर प्राप्त होणाऱ्या धान्यांत धुळ, काडी-कचरा, खडे, माती, इ. कमी-अधिक प्रमाणात राहतातच. हांगमातील हवामानाची अनिश्चितता, पारंपारिक काढणी, मळणी पद्धती, मजुरांचा तुटवडा, वापरात असलेल्या मळणी यंत्रातील दोष इत्यादी सारख्या कारणांमुळे मळणीनंतर भिळण्याचा धान्याची प्रत कमी होते. उफणनी किंवा घाळणीची कामे घरातीलच व्यक्ती अथवा मजुरांकर्वी आणि विशेषतः महिलांकर्वी करवून घेण्यात येतात. मात्र, त्यातूनीची चांगली उफणनी किंवा प्रतवारी होऊ शकत नाही. उफणनी व प्रतवारी कामे वेळेखाऊ, खर्चिक आणि कटाची असल्याने बरेच शेतकरी ती करत नाहीत. धान्याची सरक बाजारपेठेत विक्री करतात. यामुळे चांगले उत्पादन काढूनही शेतकऱ्याला योग्य बाजारभाव मिळत नाही.

## धान्य प्रतवारीचे फायदे -

१. साठवण व वाहतुकीचा खर्च कमी होणे.
२. योग्य बाजारपेठ व योग्य बाजारभाव मिळवणे.
३. बाजारपेठेची / विक्रीची व्यापी / वाव वाढता.
४. आर्थिक मदत व भविष्यातील व्यापार सुकर होतो.
५. विक्री व्यवस्थापन आर्थिक स्पृष्टित्वक बनते.
६. ग्राहकाला विविध गुणवत्तेचा माल किफायतशीर दरात मिळतो.

प्राथमिक स्वरूपाची प्रक्रिया करण्यासाठी धान्य उफणनी व प्रतवारी यंत्र, डिस्टोनर, ग्रॅन्हीटी सेपरेटर, नोबाईल राईस मील अशा अनेक छोट्या अवजारांचा उपयोग आपण करू शकतो.

## उफणनी व प्रतवारी यंत्र -

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची प्रत कमी करणारे धुळ, काडी-कचरा, खडे, माती इ. सारखे घटक शेतकऱ्यांच स्तरावरच बाजूला करून त्यास वेळेस धान्याची दोन प्रतीत प्रतवारी करणारे यंत्र भोपाल येथील मध्यवर्ती कृषि अभियांत्रिकी संशोधन संस्थेने विकसित केले आहे. यंत्र आकाराने लहान, मनुष्यचलित किंवा अध्या अश्वशक्ती वर चालणारे, वापरात व देखभालीसही सोपे व कार्यक्षम आहे. राज्यातील लहान मोठ्या सर्वच शेतकऱ्यांसाठी ते उपयुत ठरत आहे.

कामाचा प्रकार व काम करणारी व्यक्ती याचा विचार करून धान्याची उफणनी केलेली आहे. सदरील यंत्र आकाराने लहान असल्याने हाताळणीस व देखभालीसाठी सोपे आहे.

## नोबाईल राईस मील

- धरमुकी सिंगल फेज लाईनवर चालते.
- एका तिकाणातून दुसऱ्या तिकाणी नेप्यास अणदी सोपी.
- ताशी १०० ते १५० किलो अदाजे भात काढते.
- भात, भुस्सा, कणी वेगवेगळी करते.
- भुस्सा बारीक निघाल्यामुळे पशुखाद्य न्हणून वापरता येतो.
- शेतकऱ्याच्या वाहतूक खर्चात बचत होते.
- पारंपारिक पद्धतीपेक्षा सर्वांगीच बचत.
- महिला बचत गट, युवक युवर्तीना कमी खर्चा करता येण्यासारखा फायदेशीर व्यवसाय.



## नाफेडच्या धोरणाप्रमाणे किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठीचे निकष

विशेष प्रकार	कमाल मर्यादा (% प्रति किंटल वजनानुसार)	तुर, मुग, उडीद	सोयाबीन	जवारी	बाजारी
१. काडीकचरा माती खडे इत्यादी	२ %	२ %	९ %	१ %	
२. इतर धान्याची भेसल	३ %	-	३ %	३ %	
३. फुट तूट झालेले धान्य	३ %	३ %	९.५ %	९.५ %	
४. अल्प फुट तूट झालेले धान्य	४ %	१५ %	१ %	४.५ %	
५. अपरिपक्व व सुरक्षितलेले धान्य	३ %	५ %	४ %	४ %	
६. किंडलेले धान्य	४ %	-	१ %	१ %	
७. आर्द्रता प्रमाण	१२ %	१२ %	१४ %	१४ %	